

Date: 16th August, 2021

To.

The General Manager Capital Market(Listing) National Stock Exchange of India Ltd. **Exchange Plaza, BKC** Bandra - Kurla Complex,

Code:503169

To.

Bandra (East), Mumbai-400 051.

Symbol: RUBYMILLS

Dy. General Manager **Marketing Operations (Listing)** The Bombay Stock Exchange P.I. Towers. 25th Floor, Dalal Street, Fort Mumbai 400 001.

Dear Sir / Madam,

Sub: Intimation of Newspaper Publication as per Regulation 30 and 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 for Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June. 2021.

Pursuant to the above Regulation, please find enclosed public notice published in following Newspapers in respect of meeting of Board of Directors held to considered and approved the Unaudited Financial Results for the quarter ended on 30th June, 2021.

- 1. The Free Press Journal
- 2. Navshakti

This is for your information and records.

Thanking You,

Yours truly,

For THE RUBY MILLS LIMITE

Dipti Samant

Company Secretary



(Rs. In lakhs, except EPS)



GARNET CONSTRUCTION LIMITED

CIN: L45200MH1992PLC069044 Regd. Office: 501/531, Laxmi Mall, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai- 400053.

Stat

		Standalone				
Sr	Particulars	Quarte	r Ended	Year Ended		
No.	i urasururs	Unaudited 30.06.2021	Unaudited 30.06.2020	Audited 31.03.2021		
1).	Total income from operations (net)	1.66	4272.39	6848.13		
2).	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(121.65)	2990.61	1699.52		
3).	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(121.65)	2990.61	1699.52		
4)	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(118.99)	2242.22	1264.80		
5)	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) & Other Comprehensive Income (after tax)]	(118.99)	2242.22	1266.65		
6)	Equity Share Capital	1390.22	1390.22	1390.22		
7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year	_	_	7784.28		
8)	Earnings Per Share (of `Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -					
	Basic :	(0.86)				
	Diluted :	(0.86)	16.13	9.11		

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the Stock Exchange tes, i.e. www.bseindia.com & also on company website www.garnetconstructions.com

Date: 13th August, 2021 Place: Mumbai

For and on behalf of Board of Directors Kishan Kumar Kedia **Chairman & Managing Director**

HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED

CIN: L70100MH1988PLC049929 Regd. Off.: 402, Kane Plaza, Mind Space, Opp. Link Road, Malad (West), Mumbai, Maharashtra, 400064 Tel. No. / Fax No: 022-26002894, E-mail: hitkit.global@gmail.com, Website: www.hitkitglobal.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

		(Rup	ees in Lakhs	except EPS
PARTICULARS	Quarter Ended 30.06.2021	Quarter Ended 31.03.2021	Quarter Ended 30.06.2020	Year Ended 31.03.2021
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Revenue from Operations	4.90	9.40	4.21	21.28
Other Income	-	4.61	5.35	16.14
Total Revenue	4.90	14.01	9.55	37.42
Expenses:				
a) Cost of material consumed	3.48	15.48	0.00	15.48
b) Purchase of stock-in-trade	-	-9.01	3.07	0.00
 c) Changes in Inventories of Finished Goods, 				
Work-in-Progress and Stock-in-Trade	-	-	-	-
d) Employee benefit expenses	1.41	1.35	1.06	4.51
e) Finance Costs	0.00	-0.00	0.00	0.19
f) Depreciation and amortization expenses	0.01	0.01	0.02	0.06
g) Other Expenses	2.37	5.81	2.11	16.31
Total Expenses	7.27	13.63	6.26	36.54
Profit (+)/Loss (-) before Exceptional items and tax	-2.36	0.38	3.30	0.88
Exceptional Items	-	-	-	-
Profit (+)/Loss (-) before tax	-2.36	0.38	3.30	0.88
Income Tax Expenses				
1) Current Tax	-	-	-	-
2) Deffered Tax	-		-	
Total Tax Expenses/ (Income)		0.00		0.00
Profit (+)/Loss (-) for the period	-2.36	0.38	3.30	0.88
Other Comprehensive Income (after tax)	-	-	-	-
Total Comprehensive Income for the period	-2.36	0.38	3.30	0.88
Earnings per equity share (Face Value Rs. 2) (Not annualised)				
Basic Earning per share	(0.0064)	0.0010	0.0089	0.0024
Diluted Earning per share	(0.0064)	0.0010	0.0089	0.0024
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- Each)	740.00	740.00	740.00	740.00

- Notes: 1) The Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2021 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th August, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results
- 2) The aforesaid unaudited financial results for the quarter ended 30th June ,2021 has been prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder
- and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (Listing Obltigation and disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.

 3) The figures for the quarter ended March 31, 2021 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year. and the published figures of nine months ended December 31, 2020 respectively.
- t) The Company is primarly engaged in the' Retail Business' and all other activites revolving around the same. As such there is no othe
- separate reportable segment as defined by IND AS 108- Operating Segment
- 5) The figures for the previous period have been regrouped and/or reclassified wherever necessary.

By order of the Board of Directors For Hit Kit Global Solutions Limited

M


Place: Mumbai Date: 14.08.2021

Kamal Agrawal Managing Director Din No: 07646000



PRECISION WIRES INDIA LIMITED

CIN: L31300MH1989PLC054356 Regd. Office: Saiman House, J.A. Raul Street, Off Sayani Road, Prabhadevi, Mumbai - 400 025. INDIA. TEL: +91-22-24376281



			(Rs. in La	akhs except Po	er Share Data
Sr. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2021	Quarter Ended March 31, 2021	Quarter Ended June 30, 2020	Year Ended March 31, 2021
		(Un-audited)	(Audited)	(Un-audited)	(Audited)
1	Total Income from Operations	53,137.39	65,467.02	15,307.67	1,72,288.83
2	Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,494.77	2,160.89	(110.58)	5,154.65
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	1,494.77	2,160.89	(110.58)	5,154.65
4	Net Profit/(Loss) for the period (after Tax, after Exceptional and/or Extraordinary items)	1,157.75	1,669.06	(99.97)	3,931.00
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax)]	1,157.75	1,756.15	(99.97)	4,018.09
6	Equity Share Capital	1,156.36	1,156.36	1,156.36	1,156.36
7	Reserves excluding Revaluation Reserves as per Balance Sheet	-	-	-	30,448.72
8	Earning per Share (before Extraordinary Items) of Rs. 5/- each (quarterly not annualised)	5.01	7.22	(0.43)	17.00
9	Earning per Share (after Extraordinary Items) of Rs. 5/- each (quarterly not annualised)	5.01	7.22	(0.43)	17.00

Notes:

Place: Mumbai

Date: 14th August, 2021

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter Ended 30th June, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Quarterly Unaudited Financial Results are available on the Exchanges website, of www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website at <u>www.precisionwires.com</u>
- 2 The format for above results as prescribed in SEBI's Circular CIR/CFD/CMD/15/2015 dated November 30, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's Circular dated July 5, 2016, IND AS and Schedule III [Division II] to the Companies Act, 2013 applicable to companies that are required to comply with IND AS.
- 3 The above Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and were taken on record and approved by the Board of Directors in their respective meeting held on 14th August, 2021.
- The Statutory Auditors of the Company has carried out "Limited Review" of the above results as per
- Regulations 33 of SEBI (Listing Obligations) 5 The Company has only one reportable primary business segment as per INDAS 108, i.e. Manufacturing of Winding Wires.
- 6 Previous year's/period's figures have been regrouped/reworked wherever necessary to make them comparable with the Current Year. The figures for the quarter ended 31st March, 2021 are balancing figures between the audited figures of the full financial year and the reviewed year to date figures up to the third quarter of the financial year
- The outbreak of Coronavirus (COVID-19) globally and in India has impacted businesses and economic activities in general. The Company's Production/Sales during the quarter ended June 2021 was impacted due to the Covid lockdown.

By order of the Board Milan M. Mehta Managing Director DIN: 00003624

PUBLIC NOTICE TO WHOM SO EVER IT MAY CONCERN

This is to inform general public that following share certificate of ADF Foods Limited; having its registered office at 83/86 G.I.D.C. Industrial Estate, Nadiad-387 001, Gujarat, India; in the name of following shareholders have been lost by him/them.

- 1. Name of the Share Holder: Francis A. Reys 2. Folio Number: F010105
- Details of the Shares:

F010105

Folio Number	Name of the Shareholders	Certificate Number	Distinct Numbers	Number of Shares
F010105	Francis A. Reys	6552	654471 to 654570	100
F010105		15622	1561471 to 1561570	100
F010105		18497	1848971 to 1849070	100

The public is hereby cautioned against purchasing or dealing in anyway with the above referred share certificate. Any person who has any claim(s) in respect of the said share

23161

2315371 to

2315470

100

certificate(s) should lodge such claim(s) with the Company having its registered office at 83/86 G.I.D.C. Industrial Estate, Nadiad-387 001, Gujarat, India; within 15 days from the date of this Public Notice; after that the undersigned shall be entitled to procure duplicate copy of the Share Certificate(s) from the Company. No Claim(s) thereafter shall be entertained by the undersigned and/or the Company.

Name of the Share Holder: Francis A. Reys Place: Mumbai

Date: 13/08/2021

THE RUBY MILLS LIMI

CIN: L17120MH1917PLC000447

Regd. Office: RUBY HOUSE, J. K. SAWANT MARG, DADAR (W) MUMBAI - 400028 Phone - +91-22-24387800/30997800, Fax - +91-22-24378125, Email Id: info@rubymills.com, Website: www.rubymills.com **UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021**

FOR YEAR ENDED **PARTICULARS** FOR THE QUARTER ENDED Unaudited Audited Unaudited Audited June 30, 2021 March 31, 2021 June 30, 2020 March 31, 202 2.635.23 5.456.10 12,332.82 Total Income From Operations 895.90 Net Profit/(Loss) (beforeTax, Exceptional and/or Extraordinary items) 81.17 2,331.61 (33.24)3,221.33 Net Profit/(Loss) beforeTax (after Exceptional and/or 2,331.61 Extraordinary items) 81.17 (33.24)3,221.33 Net Profit/(Loss) after Tax (after Exceptional and/or 60.93 1,981.06 (43.65)2,584.78 Extraordinary items) Total Comprehensive Income (after tax) 77.06 1,983.42 (28.63) 2,621.96 Equity Share Capital (face Value Rs. 5/-) 836.00 836.00 836.00 836.00 Reserves (excluding Revaluation Reserve) 49,096.24 49,173.30 46,445.65 49,096.24 Earning Per share (before & after Extraordinary items) of Basic and Diluted (Rs): 0.36 11.85 (0.26)15.46

Notes:

Date: 13.08.2021

(Rs. in Lakh)

Place: Mumbai

- 1 The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results at their respective meeting held on 13th August, 2021.

 The performance of Q-1 of F.Y. 2021-22 is affected due to "second wave" of COVID-19.
- 3 Impact of the "second wave" of COVID-19 pandemic has significantly reduced in India. The Government is opening up economic and social activities gradually after the second wave. However, there are significant chances of third wave of COVID-19 pandemic in India based on Government authority's estimation. The Government of India has ruled out a nationwide lockdown for now, but

- in India based on Government authority's estimation. The Government of India has ruled out a nationwide lockdown for now, but regional lockdowns are implemented in areas with a significant number of cases. The Company has considered the possible effects that may result from COVID-19 in the preparation of these financial results including the recoverability of carrying amounts of financial and non-financial assets. Based on the current quarter performance and estimates arrived at using external and internal sources of information, the company does not expect any material impact on such carrying values.

 Figures of three months ended 31st March, 2021 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the respective financial year.

 The Board of Directors have considered and approved declaration of Final Dividend of Rs. 0.75 per equity share of Rs. 5 each for the Financial Year 2020-21. The same is subject to approval of shareholders in the ensuing Annual General Meeting.

 Result for the quarter ended 30th June, 2021 are available on the Bombay Stock Exchange Limited website (URL: www.bseindia.com) and The National Stock Exchange of India Limited website (URL: www.nseindia.com) and on the company's website (URL: www.nseindia.com) and we been regrouped wherever necessary.

7 Figures for previous year / period have been regrouped wherever necessary.

Bharat M. Shah Managing Director DIN 00071248

For The Ruby Mills Limited

INDERGIRI FINANÇE LIMITED

(CIN: L65923MH1995PLC161968) Regd. Off.: 327, Goyal Trade Centre, Near Sona Talkies, Shantivan, Borivali (E), Mumbai - 400066.
Contact No.: 022-28280515, E-mail: info@indergiri.com, website: www.indergiri.com

STATEMENT OF UNADITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON 30 JUNE 2021

Sr. No.	Particulars	Quarter ended 30 Jun 2021 (Unaudited)	Quarter ended 31 Mar 2021 (Audited)	Quarter ended 30 Jun 2020 (Unaudited)	Year ended 31 Mar 2021 (Audited)
1	Total revenue from operations	9.49	5.28	12.52	38.02
2	Net profit for the period before tax	2.41	(3.15)	3.50	3.40
3	Net profit for the period after tax	(14.50)	(2.21)	2.48	2.53
4	Total comprehensive income for the period [comprising profit after tax and		, ,		
	other comprehensive income (after tax)]	(14.50)	(2.21)	2.48	2.53
5	Equity share capital	506.10	506.10	506.10	506.10
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)				7.47
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic / Diluted (in Rs.)	(0.05)	0.02	0.02	0.02
Not	e:				

Place : Mumbai

Date : 14 August 2021

The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended 30 June 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended 30 June 2021 is available on the Bombay Stock Exchage's website: www.bseindia.com and on Company's website: www.indergiri.com.

By the order of the Board of Indergiri Finance Limite Sd/ Kishan Sharma

BREJESHWARI TRADING AND INVESTMENT LIMITED

CIN : L99999MH1985PLC101736 Regd. Office: 406, Diamond Plaza, 391, Dr. D.B. Marg, Mumbai – 400 004, Maharashtra, India Tel: +91 22 2386 1672 • Email: shekharsssanghai@gmail.com • Fax : +91 22 2380 5870 Extract of Unaudited Financial Result for the Quarter Ended 30th June, 2021

Three Months Three Months

		Ended	Ended	Ended
		30-06-2021	30-06-2020	31-03-2021
No		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from operations	2.81	3.81	13.49
2	Net Profit / (Loss) for the period			
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items #)	1.54	0.94	5.23
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items #)	1.54	0.94	5.23
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items #)	1.30	0.76	4.41
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and			
	Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	10.81
6	Equity Share Capital	100.00	100.00	100.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown			
	in the Balance sheet of Previous year)	0	0	0.00
8	Earnings Per Share			
	(after extraordinary items) (of Rs. 10/- each)			
	Basic :	0.13	0.08	0.44
	Diluted :	0.13	0.08	0.44
# T	he Company does not have any Exceptional and Extraord	dinary item to rep	ort for the above p	eriods.

Notes:

- The above Unaudited financial results as reviewed by the Audit Committee were taken on record by the Boar of Directors at their meeting held on November 11, 2019. The Statutory Auditors of the Company has carried ou limited review of the above unaudited results pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015
- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.msei.in) and on the Company's website (www.poloqueen.com)

Date : 14th August, 2021

For and on behalf of Board of Directors of Brajeshwari Trading & Investment Limited Shekharkumar Sangha Shekharkumar Sanghai Director (DIN- 00048822)

VERITAS (INDIA) LIMITED

CIN: L23209MH1985PLC035702 Regd. Off: Veritas house, 3rd Floor, 70 Mint Road, Fort, Mumbai - 400001

DIN: 01168525

Tel Phone: 91 22 2275 5555/61840000, Fax: 91 2275 5556/61840001, Website: www.veritasindia.net

STATEMENTS OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2021

(₹ In Lakhs) Canaalidatad

			Standalone			Consolidate	d
Particulars		Quarter ended 30.06.2021	Quarter ended 30.06.2020	Year ended 31.03.2021	Quarter ended 30.06.2021	Quarter ended 30.06.2020	Year ended 31.03.2021
		Un-Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total income from Operations	212.15	5,675.15	42,285.47	33,370.68	42,160.96	187,626.76
2	Profit/(Loss) before exceptional items and tax	18.15	27.89	823.53	3364.26	1,515.41	11,090.23
3	Profit/(Loss) before tax	18.15	27.89	823.53	3364.26	1,515.41	11,090.23
4	Profit/(Loss) for the period from continuing operations	18.15	27.89	823.53	3,364.26	1,515.41	11,090.23
5	Profit/(Loss) from discontinuing operations (after tax)	-	-	-	-	-	-
6	Profit/(Loss) for the period	15.71	26.67	677.61	3,361.82	1,514.19	10,944.17
7	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period)	15.71	26.67	685.73	4,067.15	1,599.23	9,603.95
8	Earning per equity share (For Continuing operation):	-		-			
	(1) Basic	0.06	0.10	2.53	12.54	5.65	40.82
	(2) Diluted	0.06	0.10	2.53	12.54	5.65	40.82

- The above Un-audited Standalone/Consolidated financial results for the quarter ended June 30, 2021 of Veritas (India) Limited ("The Company") which have been reviewed by the Audit committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on August 13, 2021. The above results have been subjected to Limited review by the Statutory Auditors of the Company.
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.veritasindia.net

For Veritas (India) Limited KUNAL SHARMA DIN: 03553398



Place: Mumbai Date : August 13, 2021

lor Hotel, Andheri (East), Mumbai - 400 099, w.atlantalimited.in; CIN: L64200MH1984PLC031852 Regd. Off.: 504, Sam

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2021

(₹ In Millions)

			Standalone			Consolidated			
Sr.	Particulars	Quarter ended Year ended		Quarter ended			Year ended		
No.	Particulars	30/Jun/21	31/Mar/21	30/Jun/20	31/Mar/21	30/Jun/21	31/Mar/21	30/Jun/20	31/Mar/21
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations (Net)	19.29	118.12	45.85	214.37	88.74	618.69	85.44	909.42
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary Items)	(7.78)	(24.47)	(0.63)	(39.35)	(148.11)	44.64	(242.30)	(647.20)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(7.78)	(24.47)	(0.63)	(39.35)	(148.11)	44.64	(242.30)	(647.20)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	(5.62)	(73.04)	(14.49)	(93.53)	(145.95)	(3.93)	(256.15)	(701.38)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(5.62)	(73.23)	(14.49)	(93.72)	(145.95)	(4.12)	(256.15)	(701.57)
6	Equity share capital	163.00	163.00	163.00	163.00	163.00	163.00	163.00	163.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year ended March 31, 2021	-			4,359.01		-	-	(5,741.67)
8	Earnings Per Share in Rupees (before extraordinary items) (of ₹ 2/- each) Basic and Diluted:	(0.07)	(0.90)	(0.18)	(1.15)	(1.79)	(0.05)	(3.14)	(8.61)
9	Earnings Per Share in Rupees (after extraordinary items) (of ₹ 2/- each) Basic and Diluted :	(0.07)	(0.90)	(0.18)	(1.15)	(1.79)	(0.05)	(3.14)	(8.61)
Note	ie.				-				

- 1 The above is an extract of detailed format of the unaudited financial results for the quarter ended on June 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial result for the quarter ended on June 30, 2021 is available on the Stock Exchanges websites. (www.bseindia.com & www.nseindia.com) and also on the Company's website namely
- 2 The unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the meeting held on August 14, 2021 **FOR ATLANTA LIMITED**

Rajhoo Bbarot Chairman

Place : Mumbai

Date : August 14, 2021 Adfactors 235

CHOWGULE STEAMSHIPS LIMITED

CIN- L63090GA1963PLC000002 Registered Office: Mormugao Harbour, Goa, India. Tel: (+91 22) 6620 2500; Fax:(+91 22) 6620 2545; Website: www.chowgulesteamships.co.in; E-mail: csl@chowgule.co.in

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED ON 30/06/2021 (₹ in Li					
	Q	UARTER ENDE	D	YEAR ENDED	
PARTICULARS	30th June,	31st March,	30th June,	31st March,	
	2021	2021	2020	2021	
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
Total Income	1,484.52	952.72	1,649.52	4,105.40	
Profit /(Loss) before tax	602.46	1,498.25	(212.68)	801.93	
Profit / Loss after tax	582.92	1,132.68	(290.20)	349.59	
Total Comprehensive Income for the period (Comprising					
profit for the period after tax and other comprehensive					
income after tax)	471.85	978.45	(311.58)	611.62	
Paid-up equity share capital (Face Value Rs. 10/-Per Share)	3,630.84	3,630.84	3,630.84	3,630.84	
Earnings per Share (of ₹ 10/-each) (*non Annualised)					
(a)Basic	*1.61	*3.12	*(0.80)	0.96	
(b) Diluted	*1.61	*3.12	*(0.80)	0.96	
Key standalone financial information is given below:				(₹ in Lakhs)	
	Q	UARTER ENDE	D	YEAR ENDED	
PARTICULARS	30th June,	31st March,	30th June,	31st March,	
	2021	2021	2020	2021	
Income from Operations and other Income	145.81	74.05	404.47	734.71	
(Loss) / Profit Before Tax	77.78	1,230.59	296.39	1,470.90	

Loss) / Profit After Tax Notes:

- The Company operates in only one business segment viz. Shipping.
- 2. Other Income Includes a)The standalone and consolidated result for the year ended 30th June, 2020 includes profit on sale of Staff Quarters of Rs

58.24

- b) Consolidated results for the quarter ended 30th June, 2020, includes vessel operations of 4 vessels. Out of which 3 vessels were returned to its owners in July & August 2020. Whereas, consolidated results for the current quarter includes vesse operation of only 1 vessel. Therefore, expenses are less as compared to corresponding previous quarter. As regards revenue from operations are concerned, even though 3 vessels were returned to owners, because of improvement in the freight market revenue from operations are more as compared to corresponding previous quarter.
- The above consolidated financial results includes results of its subsidiary as on 30th June, 2021 viz Chowgule Steamships Overseas Limited, and its stepdown subsidiaries viz Sea King LLC & Sea Lord LLC.
- The figures for the quarter ended 31st March, 2021 as reported in these financial results are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the third quarter of the relevant financial year which were only reviewed and not subjected to audit
- Previous year figures have been regrouped wherever necessary.
- The above results as reviewed by the Audit Committee were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 14th August, 2021.
- The results for the Quarter and year ended 30th June, 2021 are available on the Company's Website at www.chowgulesteamships.co.ir and the BSE Limited website at www.bseindia.com/corporates

For and on behalf of the Board

218.87

1,026.91

Place: Goa Dated: 14th August, 2021

Mr. Vijay V. Chowgule Chairman

865.76

दी रुबी मिल्स लिमिटेड

सीआयएन : एल१७१२०एमएच१९१७पीएलसी०००४४७ नों. कार्यालय : रुबी हाऊस, जे. के. सावंत मार्ग, दादर (प), मुंबई - ४०००२८. दूरध्वनी : +९१-२२-२४३८७८००/३०९९७८००, फॅक्स : +९१-२२-२४३७८९२५ ईमेल आयडी : info@rubymills.com, वेबसाईट : www.rubymills.com

३० जून, २०२१ रोजी संपेलल्या तिमाहीसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

				(रु. लाखात	ा, ईपीएस सोडून)
अ.	अ. तपशील		पलेल्या तिमाही सार	डी	संपलेल्या वर्षा
क्र.		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
		३० जून, २०२१	३१ मार्च, २०२१	३० जून, २०२०	३१ मार्च, २०२१
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२,६३५.२३	५,४५६.१०	८९५.९०	१२,३३२.८२
?	निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	८१.१७	२,३३१.६१	(३३.२४)	३,२२१.३३
ą	करपूर्व निञ्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	८१.१७	२,३३१.६१	(३३.२४)	३,२२१.३३
8	करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादत्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	६०.९३	१,९८१.०६	(४३.६५)	२,५८४.७८
4	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)	৬৬.০६	१,९८३.४२	(२८.६३)	२,६२१.९६
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५/-)	८३६.००	८३६.००	८३६.००	८३६.००
(y	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)	४९,१७३.३०	४९,०९६.२४	४६,४४५.६५	४९,०९६.२४
Ę	प्रति समभाग प्राप्ती (अनन्यसाधारण बाबींपूर्वी आणि नंतर) प्रत्येकी रु. ५ च्या मुलभूत आणि सौम्यिकृत (रु.) :	0.38	११.८५	(0.25)	१५.४६

- ्र वरील वित्तीय निष्कर्ष हे १३ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर
- . कोविड-१९ चे ''दसऱ्या लाटे'' मळे आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिले तिमाही प्रवर्तनावर परिणाम झाला आहे.
- . भारतामध्ये कोविड–१९ चे ''दुसऱ्या लाटे'' ची परिणाम लक्षणीय कमी झाला आहे. दुसरा लाटे नंतर सरकार आर्थिक आणि सामाजिक कार्य हेतु हळू हळू उघडण्यार सुरू केला आहे. परंतु, सरकारी अधिकाऱ्यांचे अंदाजा प्रमाणे भारतामध्ये कोविड-१९ सार्वजनिक साथीची लक्षणीय शक्यता आहे. सद्या तरी भारत सरकारने देश व्यापी टाळे बंदी फेटाळलेला आहे. परंत रोगाचे लक्षणीय संख्या जेथे आहे. तेथे प्रादेशिक टाळेबंदी लावण्यात आला आहे. वित्तीय आणि बिगर वित्तीय मत्तांचे धारण मल्य योग्य रक्कम सहित हे वित्तीय निकर्ष तैयार करताना कोविड-१९ च्या संभाव्य परिणाम कंपनीने विचार केला आहे. बाह्य आणि आंतरिक माहितीची आधारे चालू तिमाही प्रवर्तन आणि अंदाजाचे आधारावर कंपनी सदर धारण मूल्यावर कोणताही प्रत्यक्ष परिणाम अपेक्षित नाही.
- . ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तीन महिन्यांच्या आकडेवारी ह्या संपूर्ण आर्थिक वर्षांच्या संबंधातील लेखापरीक्षित आकडवारी आणि संबंधित आर्थिक वर्षांच्या तिसन्य तिमाहीपर्यंत तारखेपर्यंत वर्षाच्या प्रकाशित आकडेवारी दरम्यानच्या तौलनिक आकडेवारी आहेत.
- आर्थिक वर्ष २०२०-२१ करिता रु. ५ प्रति समभागावर रु. ०.७५ चे अंतिम लाभांशाची घोषणा संचालक समितीने विचार केला आणि मंजुरी दिली. सदर येत्या वार्षिव सर्वसामान्य सभे मध्ये भागधारकांचे मंजरी अधीन राहील.
- . ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही निष्कर्ष बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज लिमिटेडची वेबसाईट (युआरएल : www.bseindia.com) आणि दी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड ची वेबसाईट (युआरएलः www.nseindia.com) वर आणि कंपनीची वेबसाईट (युआरएल : www.rubymills.com) वर उपलब्ध आहेत. . आवश्यकतेनुसार मागील वर्ष/कालावधीसाठीच्या आकडेवारीचे पुनर्गठन केल आहे.

१६ नव**अशक्ति।**मुंबई, रविवार, १५ ऑगस्ट २०२१

दिनांक : १३.०८.२०२१

भरत एम. शाह व्यवस्थापकीय संचालव

जाहीर सूचना तमाम जनतेला यादारे सचना देण्यात येते की. आम

याखालील लिखित परिशिष्टात अधिक सविस्तरप विवरणीत मिळकतीचे नामाधिकार तपासत आहोत कोणत्याही व्यक्तींना सदर मिळकतीच्या संबंधित करार, अंडरटेकिंग, विक्रीकरिताचा करार, हस्तांतर, अदलाबदल, अभिहस्ताकंन, प्रभार, गहाण, भेट विश्वस्त, वारसा, भाडेपट्टा, धारणाधिकार, मासिक कळवहीवाट. लिव्ह आणि लायसन्स. भागीदारी . संयुक्त उपक्रम, सुविधाधिकार, चिरभोगाचा हक्क हक्क किंवा दावा, वाद, खटला, आदेश प्रतिबंधात्मक करार, निवाडा, जप्ती, भोगवटा किंव अन्य कोणत्याही स्वरूपाचा कोणत्याही प्रकारच हक्क, नामाधिकार, हितसंबंध आणि/किंवा दाव असल्यास तसे पुष्ठचर्थ दस्तावेजांसह लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकारांना सदर सचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासन ७ (सात) दिवसांत किंवा हातपोच योग्य लिखित पोचपावतीसह किंवा रजिस्टर्ड पोस्ट एडीद्वारे कळवावे, कसूर झाल्यास, कोणताही असा दावा ते त्यागित आणि/किंवा

परित्यागित मानले जाईल. मिळकतीचे परिशिष्ट

मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा व जिल्ह्यातील सीटीएस क्र.६६१, गाँव चेंबूर, तालुका कुर्ला, मुंबई उपनगर जिल्हा धारक जमिनीवर स्थित चेंबूर कैराली सीएचएसएल, प्लॉट क ६०. ६२. सेक्टर IV. छेडा नगर, चेंबूर, मुंबई ४०० ०८९, तुप्ती अशा ज्ञात इमारतीमधील २ऱ्या मजल्यावरील संलग्नीत दोन बी/एच/के चा फ्लॅट क्र.२०२ मोजमापीत ६३२ चौरस फु. चटई क्षेत्र आणि एक डब्ल्यू.सी. टॉयलेट आणि एक बाथरुम.

ठिकाण: मुंबई

वकील चेतन अलाई मे. एसएसपी लिगल वकील आणि सळाग १७-बी. ३रा मला. कष्णा निवास

२८१ एसबीएस रोड, फोर्ट, मुंबई-४००००१

(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०७१९९१७४३९

राजु टायर वर्क्स (कर्जदार), दिलीप जिभाऊ पाटील

(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११५५७१९९०

जितेंद्र गणेश पाटील (कर्जदार), गणेश लक्ष्मण पाटील

(सह-कर्जदार), पुनम दीपक पाटील (सह-कर्जदार)

(कर्ज खाते क्र.) एल९००१०६११२१०९७५५२

राजु टायर वर्क्स (कर्जदार), दिलीप जिभाऊ पाटील

(कर्ज खाते क्र.) एल९००१०६११२१११४२५६

(सह-कर्जदार, माया दीपक मिस्त्री (सह-कर्जदार)

रॉयल्टी इंडस्ट्रीज (कर्जदार), दीपक जयंतीलाल मिस्री,

(सह-कर्जदार), सुनिता दिलीप पाटील (सह-कर्जदार)

(सह-कर्जदार), सुनिता दिलीप पाटील (सह-कर्जदार)

१०-जुलै-२१

रु. २२,६^३,५५४/-

. बावीस लाख त्रेसष्ट हजार

पाचशे चौपन्न मात्र

०७-जुलै-२१ रोजीस

१०-जुलै-२१

रु. ६.१९.१७२/-

रु. सहा लाख एकोणीस

हजार एकशे बाहत्तर मात्र

०७-जुलै-२१ रोजीस

१०-जुलै-२१

रु. ४,१६,२३५/−

रु. चार लाख सोळा हजार

दोनशे पस्तीस मात्र

०७-जुलै-२१ रोजीस

१०-जुलै-२१

₹. २,७७,४८४/-

रु. दोन लाख सत्त्याहत्तर

हजार चारशे चौऱ्याऐंशी मात्र

ााव पिंपळगाव बहुलमनिषा संकुल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग

तोसायटी लि., नाशिक महाराष्ट्र ४२२०१२ येथे स्थित गट

क्र. २११, नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील रो हाऊस

क्र. १, प्लॉट क्र. १९, ३१ ते ३३ येथे स्थित मिळकत.

चाळ क्र. ३९१, फ्लॅट क्र. जितेंद्र ४०१, ४ थ्या मजल्यावरील

सिद्धी साई श्रद्धा को.हाऊसिंग सोसायटी नवघर, ठाणे.

महाराष्ट्र ४०११०५. येथे स्थित मिळकत. **मोजमापित २००**

गाव पिंपळगाव बहुलमनिषा संकुल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग

सोसायटी लि., नाशिक महाराष्ट्र ४२२०१२ येथे स्थित गट

क्र. २११, नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील रो हाऊस

क्र. १, प्लॉट क्र. १९, ३१ ते ३३ येथे स्थित मिळकत.

सीटीएस क्र. ८६२ ८६३, सर्व्हे क्र. ३६ घर क्र. ०५ फ्लॅट क्र.

ए–२, तळमजला, शीतल समीर विकास नगर. सोनापूर रोड.

डहाणूकरवाडी समोर, कांदिवली पश्चिम, कांदिवली, मुंबई, महाराष्ट्र - ४०००६७. मोजमापित २९.७४ चौ. मी.

मोजमापित ७८० चौ. मी.

एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शेड्युल्ड कमिशियल बँक

नोंदणी. कार्यालय: १९-ए, धुलेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर-३०२००१ (सीआयएन: एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

सिक्युरिटायझेन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कर्ज खाते एनपीए बनल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ''सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्वशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ '' च्या कम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदार/सहकर्जदार/गहाणवटदार/हमीदार (एकत्रित ''कर्जदार'' असाँ उल्लेख) यांना ६० दिवसांची मागणी सूचना जारी केलेली आहे. सदर सूचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रक्कम जमा केली नाही तर खाली दिल्यानुसार गहाण मिळकती/तारण मत्तेचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल, त्यामुळे तुम्ही कर्जदार यांना मागणी सूचना तारखेपासून ६० दिवसात पुढील व्याज आणि खर्चासह संपूर्ण कर्ज रकम जमा करण्यासाठी कळविण्यात येत आहे, अन्यथा प्राधिकृत अधिकारी सदरह अधिनियमाच्या कलम १३(४) आणि १४ च्या तरतुदीन्वये खाली दिल्यानुसार गहाण मिळकत/तारण मत्तेचा कब्जा घेण्यास मक्त राहतील.

कर्जदारांनी नोंद घ्यावी की, सदर सूचनेच्या प्राप्तीनंतर सदरह् अधिनियमाच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला तारण धनकोच्या लेखी पूर्ण सहमतीशिवाय विक्री, भाडेपट्टा किंवा अन्यथा तारण मत्तेचे हस्तांतर करण्यापासून प्रतिबंध आणि मनाई करण्यात येत आहे. कर्जदारांचे लक्ष सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२, अधिनियमाच्या कलम १३(८) सहवाचता नियम ३(५) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे की, कर्जदार लिलाव सूचनेच्या प्रकाशनापूर्वी संपूर्ण थकबाकीचा भरणा करून त्यांची तारण मत्ता विमोचित करण्यासाठी हक्कदार आहेत. जी त्यानंतर जप्त करण्यात येईल

हक्कदार आहेत, जी त्यानंतर जप्त करण्यात येईल.			_		
कर्जदार/सह कर्जदार/गहाणवटदार/ हमीदाराचे नाव	कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	गहाण मिळकतीचे वर्णन	कर्जदार/सह कर्जदार/गहाणवटदार/ हमीदाराचे नाव	कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	गहाण मिळकतीचे वर्णन
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०१९९९१५९५, मे. ओम साई डाय मेकिंग वर्कशॉप - द्वारा तिचे प्रोप्रायटर दिनेश महादेव शिंदे, दिनेश महादेव शिंदे (सह कर्जदार), सौ. नयना दिनेश शिंदे (सह कर्जदार आणि गहाणदार)	२४-मे-२१ इ. ६,०१,६१५/- इ. सहा लाख एक हजार सहाशे पंधरा मात्र २२-मे-२१ रोजीस	घर क्र. २६६, गाव कोळवली देडाळे, तालुका डहाणू, जिल्हा पालघर, महाराष्ट्र. मोजमापित ११०० चौ. फू .	(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०७१५५२३३०५ निखील श्रीकांत पिंपळे (कर्जदार), सुनिता श्रीकांत पिंपळे (सह–कर्जदार), श्रीकांत गणपत पिंपळे (सह–कर्जदार)	१०-जुलै-२१ रु. १०,३५,७०१/- रु. दहा लाख पस्तीस हजार सातशे एक मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	सर्ल्हें क्र. ७, प्लॉट क्र. सी-२, फ्लॉट क्र. सी२/२/११ २ श्री योग सहकारी संस्था बोईसर रोड, त्रिवेदी नगर, बोईसर, ठाणे, महाराष्ट्र – ४०१५०१. येथे स्थित मिळकत. मोजमापित ५५० चौ. फू.
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११४६८०३६० सौ. संगिता सुधाकर भालेराव (कर्जदार आणि गहाणदार) सुधाकर बाबुराव भालेराव (सह-कर्जदार)	०७-जुलै-२१ रु. ४,६१,८२५/- रु. चार लाख एकसष्ट हजार आठशे पंचवीस मात्र ०६-जुलै-२१ रोजीस	टेनामेंट क्र. एमआयजी/जीएफ/१३/३ तळमजला, फ्लॉट क्र. ३, इमारत १३, सेक्टर एनएच, श्रावण चरावती नगर, उपेंद्र नगर अंबड खुर्द, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. येथील मिळकत मोजमापित २५.६५ चौ. यार्डस्	(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११९१९१९८५ जे एम एंटरप्रायझेस (कर्जदार), उषादेवी रामस्वरुप अग्रवाल (सह-कर्जदार) रामस्वरुप रामबल्लभ अग्रवाल (सह-कजदार)	१०-जुलै-२१ रु. ७,९७,८६२/- रु. सात लाख सत्त्यान्नव हजार आठशे त्रेसष्ट मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	२६/१बी २बी/१ प्लॉट क्र. ०४, बरद विनायक अपार्टमेंट घर क्र. ०१, कामतवाडे नाशिक, महाराष्ट्र – ४२२००७ येथे स्थित मिळकत. मोजमापित २५४.४ ची. मी.
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११३१२२९८० संजय दत्ताराम घाग (कर्जदार आणि गहाणदार) सौ. संजना संजय घाग (सह-कर्जदार)	०७-जुलै-२१ रु. १०,६७,६९१/- रु. दहा लाख सदुसष्ट हजार सहाशे एक्यानव मात्र ०६-जुलै-२१ रोजीस	खोली क्र. २३, २ रा मजला, ओम शिवगंगा अपार्टमेंट, चिंचपाडा रोड, कल्याण, काटेमानिवली, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. येथे स्थित मिळकत मोजमापित ३९७ चौ. फू	(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११९३५७४१० सिद्धाई रेंट ए कार (कर्जदार), सायली सतीश पाताडे (सह-कर्जदार) सतीश चंद्रकांत पाताडे (सह-कर्जदार)	१०-जुलै-२१ इ. १४,६५,४१३/- इ. चौदा लाख पासष्ट हजार चारशे तेरा मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	सतीश बिल्डिंग क्र. ६४ मजला, विंग ए साईद्वार, सीएचएस लि., गाळा क्र. ३५, महाकाली केवस रोड क्र. २४ पीएमजी कॉलनी अंधेरी इस्टेट क्र. १७५, मुंबई, महाराष्ट्र – ४०००९३. येथे स्थित मिळकत. मोजमापित १८० चौ. मी.
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०१२०६८१६३८ मे. आनंद मेडिकल अँड जनरल स्टोअर्स - द्वारा तिचे प्रोप्रायटर आनंद प्रदीप गांधी (कर्जदार), आनंद प्रदीप गांधी (सह-कर्जदार), सौ. प्रज्ञा प्रदीप गांधी (सह-कर्जदार)	०७-जुलै-२१ रु. १२,५७,२४४/- रु. बारा लाख सत्तावन्न हजार दोनशे चव्वेचाळीस मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	प्लॉट क्र. १३, गट क्र. २८०/१/ए/पी/१३, गाव माहलुंगे, तालुका माळशिरश, जिल्हा, सोलापूर, महाराष्ट्र. मोजमापित १.००.०० एच.आर. + इमारत बांधकाम क्षेत्र ७७५ चौ. फू.	(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११९८०९५७१ श्री सिद्धी विनायक टेक्सटाईल (कर्जदार) सुरेश नरसय्या दावत (सह-कर्जदार) सुवर्णी सुरेश दावत (सह-कर्जदार)	१०-जुलै-२१ रु. १३,६४,९३०/- रु. तेरा लाख चौसष्ट हजार नऊशे तीस मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	सीटीएस क्र. ९१३० ९१३१ ९१३२ ९१३३ ९१३४ ९१३५ एच क्र. १पी, फ्लॅट क्र. २०७ २ मजला, बी विंग, अरिहंत दर्शन, अरिहंत नगर, सर्व्हें क्र. ३२, कामतघर, ठाणे, महाराष्ट्र – ४२१३०२. येथे स्थित मिळकत. मोजमापित १०९० चौ. फू.
(कर्ज खाते क्र.) एलएसटीएचए०५८१६-१७०४४६७४६ एल९००१०६०८००१०४२६७, नवुभा मेघुभा जडेजा (कर्जदार आणि गहाणदार), सी. कल्पन नवुभा जडेजा (सह कर्जदार), जयवीर नवुभा जडेजा (सह-कर्जदार), लालुभा मेघुभा जडेजा (सह-कर्जदार)	०७-जुलै-२१ रु. २,०२,१०५/- रु. दोन लाख दोन हजार एकशे पाच मात्र ०६-जुलै-२१ रोजीस	फ्तॅट क्र. ३०१, ३ रा मजला, रतनकुंज को.ऑप.हाऊ., सोसा. लि., म्हणून ज्ञात सर्व्हें क्र. ३८३ (भाग), ३८६/२ भाग गाव, कळवा शंकर मंदिराजवळ, तालुका आणि जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. मोजमापित ५१.११ चौ.मी. बिल्टअप क्षेत्र	(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०१२०२६३०९१ भूमी ऑटो केअर (कर्जदार), मिनाक्षी अशोक जोंधळे (सह–कर्जदार) अशोक कारभारी जोंधळे (सह–कर्जदार)	१०-जुलै-२१ रु. २१,१४,४४६/- रु. एकवीस लाख चौदा हजार चारशे शेहेचाळीस मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	प्लॉट क्षेत्र मोज. २२५.१८ चौ. मी. प्लॉट क्र. ०१, एकूण क्षेत्र मोजमापित. १०९३.८५ चौ. मी. सर्व्हे क्र. २५३/३/२/१ गाव येथे, नाशिक, ता. आणि जिल्हा, नाशिक, महाराष्ट्र. येथे स्थित धारक मिळकत. मोजमापित २२५.१८ चौ. मी.
(कर्ज खाते क्र.) एलएसबीओआय०२७१६-१७०४८५४२५, एल९००१०६०१००३३३८७२, सावित्री सतेंद्र यादव (कर्जदार) सतेंद्र कुमार यादव (सह कर्जदार)	१०-जुलै-२१ इ. ९,५९,६०२/- इ. नऊ लाख एकोणसाठ हजार सहाशे दोन मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	६० २९ २०६७ तळमजला, शिवाजी नगर एमआयडीसी तारापुरसाई मंदिर बोईसर, पालघर, महाराष्ट्र - ४०१५०१ येथे स्थित मिळकत. मोजमापित १६१.७७ चौ. फू.	(कर्ज खाते क्र.) एलएसव्हीएसआय०२७१६ – १७०४९१९६३, एल९००१०६०१००२५३०३३, परकुट्टा एम. अब्दुलनासीर (कर्जदार), शमीना अब्दुल नासीर (सह– कर्जदार), (हमीदार) मोहम्मद अक्रम	१०-जुलै-२१ रु. ३४,४९,८०४/- रु. चौतीस लाख एकोणपन्नास हजार आठशे चार मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	गोडाऊन क्र. १९, इमारत क्र. एफ., येथे जमीन धारक सर्व्हें क्र. ७१, गाव - दापोडे, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे (महाराष्ट्र) येथे स्थित मिळकत. मोजमापित २७०४.३ चौ. फू.
(कर्ज खाते क्र.) एलएसटीएचए०२७१४-१५०२८९६२०, एल९००१०६०१००१०१३००, अशोक मल्लेशाम देवासानी (कर्जदार), प्रभा अशोक देवासानी (सह-कर्जदार)	१०-जुलै-२१ रु. ३,१६,३६३/- रु. तीन लाख सोळा हजार तीनशे त्रेसष्ट मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	४८ ४१ एफ ६३ रोड १४४८ साई निवास अपार्टमेंट, कान्हेरी गाव, कामतघर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र – ४२१३०२ येथे स्थित मिळकत. मोजमापित ४२६ चौ. फू.	(कर्ज खाते क्र.) एलएसबीओआर०२७१५- १६०३३२५८६, एल९००१०६०१००३३८८९४, संजय गुप्ता (कर्जदार), मीरा संजय गुप्ता (सह-कर्जदार), (हमीदार) कुलदीप जयस्वाल	१०-जुलै-२१ रु. ८,६९,२९०/- रु. आठ लाख एकोणसत्तर हजार दोनशे नव्बद मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	२७ पी ३ तळमजला, शिवशक्ती दर्शन डी इमारत सीएचएसल चंदन पार्क, भाईंदर ठाणे, महाराष्ट्र ४०११०५. येथे स्थित मिळकत. मोजमापित १८० ची. फू.
(कर्ज खाते क्र.) एलएसएयुआर०२७१६-१७०४८५६६७, एल९००१०६०१०००६९०४४, यडनेश्वर रामेश्वर आंबे (कर्जदार) निकताबाई यडनेश्वर आंबे (सह-कर्जदार)	१०-जुलै-२१ रु. ८,३९,०४२/- रु. आठ लाख एकोणचाळीस हजार बेचाळीस मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	मिळकत क्र. २६०, बैजापूर-कन्नड रोड, निवासी, औरंगाबाद, महाराष्ट्र - ४३११०१. येथे स्थित मिळकत. मोजमापित ५९२ चौ. फू. १२५ ३ तळमजला, जिवदानी कृपा बिल्डिंग, सीएचएसएल	(कर्ज खाते क्र.) एलएसबीओआर०२७१४-१५०३१९००५, एल९००१०६०१००३३७७५१, अर्जिक्य विठ्ठल डोईफोडे (कर्जदार), विठ्ठल कामू डोईफोडे (सह-कर्जदार), अर्चना विठ्ठल डोईफोडे, (सह-कर्जदार), रायजी कामू डोईफोडे (सह-कर्जदार)	१०-जुलै-२१ इ. १९,९१,०६८/- इ. एकोणीस लाख एक्यानव हजार अडुसष्ट हजार ०७-जुलै-२१ रोजीस	सीटीएस क्र. ५४ ५६ ५ साईनाथ सीएचएसएल डॉ ए. बी. रोड, पुनम चेंबर समोर, वरळी मुंबई, महाराष्ट्र – ४०००१८. येथे स्थित मिळकत. मोजमापित ३१५ ची. फू.
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११३३२६३१५ रामलाल सी परिहार (कर्जदार), लक्ष्मी देवी परिहार (सह-कर्जदार)	१०-जुलै-२१ रु. ९,४२,१७५/- रु. नऊ लाख बेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	निराबाई पाटील मार्ग नानी पार्क, विरारणा, विरार पालघर, महाराष्ट्र ४०१३०३. मोजमापित २७.८८ चौ. मी.	(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११८८३५०९३ नॉपिया लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदार), ममता विनोद यादव (सह-कर्जदार), सोमप्रकाश बर्जरालाला शर्मा (सह-कर्जदार), कमलेश सोमप्रकाश शर्मा (सह-कर्जदार)	१०-जुलै-२१ रु. १८,१२,४५६/- रु. अठरा लाख बारा हजार चारशे छप्पन्न मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	सर्व्हें क्र. १४ १५ १७ २० घर क्र. ५०८/९ फ्लॅट क्र. २०१, २ मजला, सी-२ गांधीप्रिया हरिप्रिया को-ऑफ्टिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लि. एच क्र. ४५७८९२३१३२५७ १ए १बी ३४ भाग १ ते ५ दुर्गेश साज कॉम्प्लेक्स कशेली, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०२. येथे स्थित मिळकत. मोजमापित ५१६ चौ. फू.
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११३७८४६७० श्रीकांत शंकर नकाते (कर्जदार) उमा श्रीकांत नकाते (सह-कर्जदार) (कर्ज खाते क्र.) एल९००१०६०८१६६८७०१०	१०-जुलै-२१ रु. २२,८३,०६२/- रु. बावीस लाख त्र्याऐंशी हजार बासष्ट मात्र ०७-जुलै-२१	गट क्र. ८२२, हिस्सा क्र. बी तळमजला, मौजे सरवडे येथे स्थित, ता. राधानगरी, जिल्हा. कोल्हापुर, महाराष्ट्र. येथे स्थित मिळकत. मोजमापित एच.०.०९.६८ क्षेत्र	कर्मरास सामप्रभाग समा (सह-कणवार) (कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११७६६५०६२ विकी एम्ब्रॉईडर (कर्जदार), विकी रुपचंद रामराकयानी (सह-कर्जदार), दिशा जित्तू सचदेव (सह-कर्जदार), गीता रुपकुमार रामराकयानी (सह-कर्जदार), दिमी नरेंद्र नवानी (सह-कर्जदार)	१०-जुलै-२१ १०-जुलै-२१ इ. ८,९६,५१३/- इ. आठ लाख शह्यात्रव हजार पाचशे तेरा मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	खाता क्र. नवीन ५३/२१११ फ्लॅट क्र. ७०२, ७ वा मजला, उल्हासनगर क्र. ५यु क्र. ६८ शीट क्र. ६६, सीटीएस क्र. २६८७४ रिजेन्सी गॅलेक्सी अपार्टेमेंट वॉर्ड ५२, ठाणे, महाराष्ट्र – ४२१००५. येथे स्थित मिळकत. मोजमापित ५६४ चौ.
अक्षय राजेश पाटील (कर्जदार) इंदिरा राजेश पाटील (सह-कर्जदार)	२०-अुल-२१ रु. १२,९१,६०१/- रु. बारा लाख एक्यानव हजार सहाशे एक मात्र ०७-जुलै-२१ रोजीस	इंदिरा फ्लॅट क्र. ०२, तळमजला, इंदू सीएचएस लि., कळवा पाखाडी, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०५. मोजमापित ५१० चौ. फू.	(सा नरद्र नवाना (सह-कजदार) (कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११७४०५५३९ एस एस इंजिनीअरिंग वर्क्स (कर्जदार), रेश्मा नसीमुद्दीन शेख (सह-कर्जदार), नसीमुद्दीन एस शेख (सह-कर्जदार), शेहनाज एस. शेख (सह-कर्जदार),	१०-जुल-२१ राजास १०-जुलै-२१ रु. १९,९८,७८०/- रु. एकोणीस लाख अठ्ठ्यात्रव हजार सातशे	फू. नसीम फ्लॅट क्र. ६०४, पीआर०४, अष्टविनायक को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. पुनम नगर सीटीएस क्र. १७५ए, पुनम नगर ईस्ट वॉर्ड मुंबई, महाराष्ट्र ४०००९३. येथे स्थित मिळकत. मोजमापित २२५ चौ. फू.
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११४६५५०४६ अक्षय राजेश पाटील (कर्जदार) इंदिरा राजेश पाटील (सह-कर्जदार)	१०-जुलै-२१ इ. १७,२३,२७३/- इ. सतरा लाख तेवीस हजार दोनशे त्र्याहत्तर मात्र	इंदिरा फ्लॅट क्र. ०२, तळमजला, इंदू सीएचएस लि., कळवा पाखाडी, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०५. येथे स्थित मिळकत. मोजमापित ५१० चौ. फू.	लिओन ऑगस्टीन डिसुझा (सह-कर्जदार), गुलाम शेख (सह-कर्जदार) (कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११७१५३०९४	ऐंशी मात्र ०७-जुलै-२१ रोजीस १०-जुलै-२१	प्लॉट क्र. १२, नॉर्थ साईड पोर्टन, सर्व्हे क्र. ९२/१ए+२+५,
(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०११६००६४५१ आलोक पवन अग्रवाल (कर्जदार) कन्हैयालाल अर्जुनलाल सैनी (हमीदार)	०७-जुलै-२१ रोजीस १०-जुलै-२१ रु. ७,०१,७९१/- रु. सात लाख एक हजार	एमएच क्र. ९६९ घर क्र. ४२ श्री गणेशारपोली २ सर्व्हें क्र. १३९ भाग कामतघर, ठाणे, महाराष्ट्र - ४२१३०१. येथे स्थित मिळकत. मोजमापित ३०० चौ. फू.	आर जे गोल्ड (कर्जदार), रिवंद्र छोटुलाल जाधव (सह-कर्जदार) (कर्ज खाते क्र.) एल९००१०६११२१६४९०३३	रु. २०,६०,८८८/- रु. वीस लाख साठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी मात्र ०७-जुलै-२१ रोजीस १०-जुलै-२१	जळगाव, तहसील आणि जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. येथे स्थित मिळकत. मोजमापित ८२.५० चौ. फू. इंदिरा फ्लॅट क्र. ०२, तळमजला, इंद् सीएचएस लि., कळवा
	सातशे एक्यान्नव मात्र ०७-जुलै-२१ रोजीस		(कज खात क्र.) एल५००१०६११२१६४९०३३ अक्षय राजेश पाटील (कर्जदार), इंदिरा राजेश पाटील (सह–कर्जदार)	१०-जुल-२१ इ. ३,७२,३१३/- इ. तीन लाख बाहत्तर हजार	पाखाडी, ठाणे, महाराष्ट्र - ४००६०५. येथे स्थित मिळकत.

इंदिरा राजेश पाटील (सह-कर्जदार)

हरिभाऊ दहिवडे, (सह-कर्जदार)

चंद्रकांत एस. राऊळ (कर्जदार),

दिनांक: १३.०८.२०२१

वंदना चंद्रकांत राऊळ (सह-कर्जदार)

किरण चंद्रकांत राऊळ (सह-कर्जदार)

(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०८२०२६९२५४

(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०८१७६००१०१

(कर्ज खाते क्र.) एल९००१०६११२१९५६०३५

चिराग प्रोडक्शन (कर्जदार), दीपक दामोदर राऊत

(सह-कर्जदार), वंदना दामोदर राऊत (सह-कर्जदार)

ने. ब्ल्यु फोर्स सर्व्हिसेस द्वारा तिचे प्रोप्रायटर, नवनाथ हरिभाऊ

दहिवडे, नवनाथ हरिभाऊ दहिवडे, (सह-कर्जदार), सिद्धार्थ

रु. तीन लाख बाहत्तर हजार | **मोजमापित ५१० चौ. फू**.

४६ घर क्र. ९ भाग फ्लॅट क्र. २०२, दुसरा मजला, ए विंग,

निसर्ग पार्क सोसायटी, निसर्ग पार्क को.ऑप. हाऊ. सोसा.

लि., शिरगाव, ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०३. येथे स्थित

फ्लॅट क्र. २०१, २ रा मजला, चैतन्य सीएचएसएल, वासुदेव

नगर, बाळाराम पटेल क्रॉस रोड, खारेगाव, भाईंदर (पूर्व),

ठाणे, महाराष्ट्र ४०११०५. येथे स्थित मिळकत. **मोजमापित**

दामोदर मिळकत क्र. बीआय०१/२८ १८९ जुना गावठान

भंडार आळी बोळींज, पालघर, महाराष्ट्र - ४०१४०३. येथे

प्राधिकृत अधिकारी.

स्थित मिळकत. मोजमापित ८५२ चौ. यार्डस्

मिळकत. मोजमापित ५०.५१ चौ. फू.

०७-जुलै-२१ रोजीस

१०-जुलै-२१

रु. ४,७१,१२७/-

. चार लाख एकाहत्तर हजार

एकशे सत्तावीस मात्र

०७-जुलै-२१ रोजीस

१०-जुलै-२१

रु. १,३४,७२९/-

रु. एक लाख चौतीस हजार

सातशे एकोणतीस मात्र

०७-जुलै-२१ रोजीस

१०-जुलै-२१

रु. २,७३,८२३/−

आठशे तेवीस मात्र

०७-जुलै-२१ रोजीस

ह. दोन लाख त्र्याहत्तर हजार

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

फॉर्म बी जाहीर उद्घोषणा

(इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी (लिकिडेशन प्रोसेस) रेग्युलेशन्स, २०१६ च्या रेग्युलेशन १२) श्री हनुमान टेक्सफेब प्रायव्हेट लिमिटे<u>डच्या स्टाकहोल्डर्सच्य</u>

अ.क्र.	संबंधित	तपशील
१	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	श्री हनुमान टेक्सफेब प्रायव्हेट लिमिटेड
२	कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	१२ मे, २००९
ş	कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/ नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	कंपनी निबंधक, मुंबई
X	कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर/ कॉर्पोरेट कर्जदाराना लिमिटेड लायबिलीटी आयडेंटिफिकेशन क्र.	यु१७१२१एमएच२००९पीटीसी१९२३३१
બ	कॉर्पोरेट कर्जदाराचे नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता	नोंदणीकृत कार्यालयः ३३ न्यु वोरा बिल्डिंग, नाकोडा जिल्ह मुंबई-४००००३ प्रशासकीय कार्यालयः ५-ए, स्टार मनोर, २रा मजला, आनंद रो एक्सटेंशन, स्टेशन रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४
ξ	नादारी प्रक्रिया बंद होण्याची तारीख	०४ ऑगस्ट, २०२१
b	कॉर्पोरेट कर्जदाराची समापन सुरू होण्याची तारीख	०५ ऑगस्ट, २०२१ (१३ ऑगस्ट, २०२१ रोजीस आदेश प्राप्त)
۷	समापक म्हणून कृती करणारे नादारक व्यवसायिकाचे नाव आणि नोंदणीकृत क्रमांक	गणेश वेंकटा सिवा रामा कृष्णा रेमानी नोंदणी. क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी पी०१३८६/२०१८-१९/१२१७६
٩	मंडळात नोंदणीकृत असलेला समापकाचा पत्ता आणि इमेल	३०२, नहार बिझनेस सेंटर, चांदिवली, मुंबई ४०००७२. ईमेल : ganesh.remani@nliten.in
१०	समापकासह पत्रव्यवहार करण्यासाठी असलेला पत्ता आणि इमेल	गणेश रेमानी, सी/ओ, मे. एनलाईटएन कन्सलटिंग ॲण्ड कॉन्ट्रॅकिटिं एलएलपी३०२, नहार विश्वनेस सेंटर, चांदिवली, मुंबई ४०००७५ ligshreehanumantexfab@gmail.com
११	दावे सादर करण्याची अंतिम तारीख	११ सप्टेंबर, २०२१

रोजी श्री हेनुमान टेक्सफेब प्रायव्हेट लिमिटेड च्या समापनाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. (१३ ऑगस्ट, २०२१ रोजीस आदेशाची प्रत प्राप्त झाली)

जानुसारा २० २८ जाराज) श्री हतुमान टेसमेक प्रायव्हेट लिमिटेड च्या स्टेकहोल्डर्स यांना याद्वारे परिसमापकाकडे वाव क्र. १० समोरील पत्यावर १ सप्टेंबर, २०२१ रोजीस किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात येते. वित्तीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे व्यक्तिशः, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत.

दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेर समापकाचे नाव आणि स्वाक्षरी

दिनांक आणि ठिकाण

: गणेश वेंकाटा सिवा रामा कृष्ण रेमानी : १४ ऑगस्ट, २०२१, मुंबई



सी-९४, पाली रोड, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट समोर, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०००५

दूर.क्र.: ०२२–२६४२९४५१/९१६७९८०३५४

(जंगम/स्थावर मिळकतीकरीता) कब्जा सूचना (जंगम/स्थावर मिळकतीकरीता)

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्यूरिटायझेश ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट) २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या (नियम ३) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०३.०५.२०२१ रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार <mark>श्री. सुनिल डी. सावंत आणि सौ. माधुरी एस. सावंत</mark> यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु.१४,०६,७६६/ - (रुपये चौदा लाख सहा हजार सातशे सहासष्ट मात्र) ची परतफेड सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास वरील कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (४ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये या **१३ ऑगस्ट, २०२१**

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा सेंटल बँक ऑफ इंडिया (संस्थेचे नाव) यांस रक्कम रु. १४,०६,७६६/- अधिक त्यावरील व्याजाच्या भाराअधीन

कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

ाहाणदाराचे नाव: श्री. सुनिल डी. सावंत आणि सौ. माधुरी एस. सावंत **गहाणदाराचा पत्ता:** फ्लॅट क्र. ४०४/ई, ओम साई पार्क हौ.सोसा., हाजी मलंग रोड, नांदिवली, ठाणे

मिळकतीचा संपुर्ण तपशील: सर्व्हें क्र. १४, हिस्सा क्र. ४, गाव नांदिवली, हाजी मलंग रोड, तालुका कल्याण, जि. ठाणे-४०११०७ येथे स्थित ओम साई पार्क हाऊसिंग सोसायटीच्या ई विंगच्या ४थ्य मजल्यावरील फ्लॅट क्र. ४०४.

सिमाबद्धः पूर्वः कृष्णा विठु धोने, पश्चिमः हरिचंद्र काठोड धोने, उत्तरः सर्व्हे क्र. १४/६ए, दक्षिणः सर्व्हे क्र. १४/६ए.

प्राधिकत अधिकारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया

दिनांक : १३/०८/२०२१ स्थळ : मुंबई